

August 29, 2021

BSE Limited Corporate Relationship Department 1st Floor, P. J Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Code No. 505827

Sub: Newspaper Advertisement - Notice of 41st Annual General Meeting

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of newspaper advertisements published on August, 28, 2021, in The Free Press Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) in respect of Notice of 41st Annual General Meeting scheduled to be held on Monday, September 20, 2021 through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), e-voting facility and book closure period.

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For SNL Bearings Limited

Kamlesh Sondigala **Company Secretary**

teamlesh

Encl: as above











022-22663698

Dhannur, 15, Sir P. M. Road,

Fort, Mumbai - 400 001

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

(As per Rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance Limited., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercis of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued and notice dated as below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice. The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules. The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date of demand notice. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Loan	Name of Obligor(s)/Legal	Amount as per Demand Notice	Date of
Account No.	Heir(s)/Legal Representative(s)		Possession
10439933 & 10448097	MR. SANTOSH BABAN GAIKWAD (Borrower) & MRS. JYOTI SANDULA (Co-Borrower)	Rs.27,09,174/- (Rupes Twenty Seven Lakh Nine Thousand One Hundred Seventy Four Rupees Only) & Date of Demand Notice 28.04.2021	25.08.2021

Description of Secured Assets/Immovable Properties: - All that piece and parcel of residential premises known as Flat No. 203, on Second Floor, Building No. 01, known as Waterford, Panvelkar Classic Building 1,2,3,4 Co-Operative Housing Society Ltd., (Reg. No. TNA/AMB/HSG/(TC)27270/2014-15), Dated 13.03.2015, which is lying, situated and constructed on N.A. Plot of land bearing Gut No. 2911, 2912, C.T.S. No. 9321, 9565, village Morivali, Ambernath (E), Taluka Ambernath, bearing Municipal ward No. 8, Municipal House old No. 10127 & No. 0.803006625 Building No. 1/203, Flat area admeasuring 312.18 Sq. Ft. (Carpet area) + 62.50 Sq. Ft. Sun breaker Total 374.68 Sq. Ft. carpet, Taluka and Sub Dist. Registration Ambarnath, Sub-Dist. Registration Thane, Dist. Thane.

10610855 &	MR. ISLAMALI RAMZANALI SHAIKH	Rs.22,14,480/- (Rupees Twenty Two	25.08.2021
10613313	(Borrower) & Mrs. SAJEEDA ISLAMALI		
	SHAIKH (Co-Borrower)	Hundred Eighty Rupees Only) & Date of	
		Demand Notice 28.04.2021	

Description of Secured Assets/Immovable Properties: - All those piece and parcel of land lying at village MAMDAPUR and being within the limit of Mamdapur Grampanchayat, Taluk Karjat, District and Division of Raigad, and within the Jurisdiction of Sub-Registrar Karjat and which is more particularly described in the Revenue Records as Under: SURVEY NO HISSA NO-/ PLOT NO AREA SQ- MTR- ASSESSMENT 168 53 509 SQ- MTRS- 50-9 The Fourth Boundaries of the said property are as per government record SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO: Description of the nature, extent of common areas and facilities-THIRD SCHEDULE OF PROPERTY: Flat no-203 on the Second Floor, Admeasuring area of 27-75 Sq-Mtrs carpet in the building named as "VARAD VINAYAK" situated in the Survey No- 168/53 at village Mamdapur, Tal-Karjat, Dist-Raigad

	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	, ,				
10603279 &	MR. SUDHIR SITARAM PATIL	Rs.22,67,440/- (Rupees Twenty Two	25.08.2021			
10655252 &	(Borrower) & Mrs ARCHANA SITARA					
10647310	PATIL (Co-Borrower)	Hundred Forty Only) & Date of Demand				
		Notice 13.05.2021				
Description of Secured Assets/Immovable Properties: - All that piece and parcel of premises that is Flat bearin						

No- 003, admeasuring 35-77 Sq-Ft Carpet area (Which is excluding balconies, cub-board area, etc-) on the Ground Floor of Building No- 11- REDWOOD, project constructed on the land bearing S- No-148, Hissa No-13 and S-No-148, Hissa No-15 (V), (L), (D), (K), (Y), (B), (R) and (E) situated at Village Shirgaon, Taluka, Ambarnath, within the limits of our Municipal Council Dist-Thane

তিইটা State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Mumbai,6th Floor, "The International",16 Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai 400 020 Phone No. : 022-2205 3169/ 3168

POSSESSION NOTICE (For Immovable Property) Publication of Notice Regarding Possession of Property U/s 13(4) of SARFAESI Act 2002

Notice is hereby given under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a section 13(4) of the security Interest (Enforcement) Rules, 2002 mentioned against a security Rules, 2002 each account.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereon. **Description of Immovable Property**

		•			
Name of the Borrowers/ Guarantors	Name of Proprietor/ Partners/Guarantors/ Owner of property etc.	Description of Mortgaged Property	Date of Demand Notice	Date of Possession	Amount Outstanding
M/s. Thaal Food Concepts Pvt. Ltd. Address: Flat no. 701 ,E wing, Xanadu E Co. Op. Hsg. Soc. Situated at Prathmesh Complex, Veera Desai Road, Andheri W, Mumbai 400 058	Dalvi (Director &	All that piece and parcel of Flat no. 701, E wing, land measuring an extent of 666 sq. Ft. Carpet area situated on seventh floor of the building Xanadu E Co. Op. Hsg. Soc. Situated at Prathmesh Complex, Veera Desai Road, Andheri W, Mumbai - 400 058 standing in the name of Mrs. Ujwal Dalvi & Mr. Niranjan Dalvi.	01.02.2020	23.08.2021	Rs. 1,53,58,204.47 (Rupees One crore fifty three lakhs fifty eight thousand two hundred four and paisa forty seven Only) as on 31.01.202 plus further interest, expenses and other charges etc., thereon.

The Borrower's/Guarantor's/Mortgagor's attention is invited to Provision of Sub section (8) of Section13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Date : 23.08.2021 **Authorized Officer** Place : Mumbai State Bank of India



SNL BEARINGS LIMITED

CIN: L99999MH1979PLC134191

Regd. Office: Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001|Tel: +91 22 22663698 |Fax: +91 22 22660412 Website: www.snlbearings.in, Email: investorcare@snlbearings.in

NOTICE OF THE 41STANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting ('AGM') of the Members of the SNL Bearings Limited ('the Company') will be held on Monday, September 20, 2021 at 3:30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business, as set out in the Notice of the AGM.

In view of the ongoing COVID-19 pandemic, in accordance with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, the Notice of the AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2020-21 have been sent in electronic form to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). The electronic dispatch of Annual Report to Members is completed on Friday, August 27 2021. The copy of the Annual Report is also available on the Company's website www.snlbearings.in. Further, Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulatior 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the **Register** of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 14, 2021 to Monday, September 20, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM and for determining eligibility of members entitled to Dividend.

The facility to attend the AGM through VC/ OAVM is available through Central Depository Services (India) Limited ('CDSL') e-voting system at www.evotingindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the Company is providing its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the AGN through electronic voting system ('remote e-voting/ e-voting at the AGM'). The Company has engaged the services of CDSL as the Agency to e-voting facility. The instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members holding shares in either physical form or dematerialised form as on Monday, September 13, 2021 (cut-off date/ record date) shall be eligible to receive dividend and participate in remote e-voting/ e-voting at the AGM. All Members are hereby informed that the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting facility shall commence on Friday, September 17, 2021 at 9.00 a.m. (IST) and ends on Sunday, September 19, 2021 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting at the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the meeting.

The Notice of the AGM is available on the Company's website www.snlbearings.in, on the website the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of the CDSL a www.evotingindia.com.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Upendra C Shukla, a Practicing Company Secretary, as a Scrutinizer to scrutinise the remote e-voting and e-voting process in a fair and

Members of the Company who have not registered/ updated their e-mail address can register the same

- The Members holding shares in physical form may get their e-mail addresses registered with the Universal Capital Securities Private Limited ('RTA') (100% subsidiary of Link Intime India Private Limited), by writing email to info@unisec.in or may also write to the Company Secretary at 41stagm@snlbearings.in, by providing details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, Mobile number and e-mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format.
- The Members holding shares in Demat form may also get their e-mail addresses updated with the RTA, at info@unisec.in by providing details such as Name, DPID/ Client ID, PAN, Mobile number and e-mail id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requested to register the same with their respective Depository Participant.

For any clarification, Members may write to helpdesk.evoting@cdslindia.com or may also write to the Company Secretary at the email id, 41stagm@snlbearings.in or at the Registered Office of the Company at Dhannur, 15, Sir P.M. Road, Fort, Mumbai 400 001 or to the RTA of the Company at info@unisec.in or at M/s Universal Capital Securities Private Limited (100% subsidiary of Link Intime India Private Limited), C 101, 247 Park, LBS Road, Vikhroli West, Mumbai – 400083.

For SNL Bearings Limited

Kamlesh Sondigala **Company Secretary**



Vashi Branch: Bank of Baroda, Vashi Branch, MTNL Premises, Sector 16 Shivaii Circle Navi Mumbai - 400703. Ph No. 022-27895325/26, Email id .: vashi@bankofbaroda.com website - www.bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (For Movable/Immovable Asset)

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 06.05.2021. Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrowe Shri Sunil Babanrao Pawar S/o Shri Babanrao Shankarrao Pawar to repay the amoun mentioned in the notice being Rs.2,94,201.02/- (Rupees Two Lac Ninety Four Thousand Two Hundred One and Paise Two Only) as on 30.04.2021 plus interest and other expenses w.e.f. 01.05.2021, within 60 days from the date of receipt of the said notice The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and guarantors and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him. ner under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the security interes (Enforcement) Rule 2002 on this 26th day of August, 2021.

The borrower/guarantors and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs.2,94,201.02/- (Rupees Two Lac Ninety Four Thousand Two Hundred One and Paise Two Only) as on 30.04.2021 plus interest and other expenses

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets

Description of the Movable/Immovable Asset:

EM of residential property situated at Row House no.16, C Wing Chandresh villa (C, D & I) CHSL, Nilje, Near River wood Park, Dombivali (E), Distt. Thane in the name of Mr. Suni Babanrao Pawar.

(Vashi Branch Authorised Office Date: 26.08.2021 Place : Nilje, Dombivali (E) (Bank of Baroda)

Maharashtra Gramin Bank

Maharashtra Gramin Bank, Regional Office: Thane

Regional Office: 3rd Floor, MTNL Exchange Building, Charai, Thane (W) - 400 601

Whereas, The undersigned being the Authorized Officer / Regional Manager, Maharashtra Gramin Bank, Regional Office: Thane (Branch - Belavali, Dist Thane) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (Act No.54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12 read with rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice on date calling upon the concerned Borrower / Guarantor fully described to repay the amount mentioned in the notice with further Interest, incidental expenses and cost within 60 days from the date of receipt of said notice.

The following Borrower/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted Borrower/Guarantor and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on following dates described as below.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Movable / Immovable Asset, property and any dealings with the Movable / Immovable Asset / Property will be subject to the charge of **Authorized** Officer / Regional Manager, Maharashtra Gramin Bank, Regional Office: Thane (Branch – Belavali, Dist Thane) for the amount given and further interest, incidental expenses and cost,

Description Of Movable / Immovable Property Date of Date of Name

	Sr. No.	Name of the Borrower / Guarantors	Description Of Assets with Boundaries	Amount Due in Rs.	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession	Name of the Branch
	1)	Borrower: 1)Mrs. Madhuri Pravin Gade 2)Mr. Pravin Rajaram Gade Address: Residing at Flat No. 603, 6th floor, Wing-A, Shakuntala Paradise, Kalyan — Shil Road, Near Lodha Heaven, at village — Nilaje, Dist. Thane. PIN-421204. Loan A/c 80040309231	Flat No. 603 in Wing-A on 6th floor admeasuring 890 sq.ft. built up in the building known as "Shakuntala Paradise" constructed on land bearing Survey No.39/1B (Old Survey No.108/B) situated at Village Nilaje, Tal. Kalyan, Dist. Thane. PIN-421204. Bounded as follows: As per record of rights	As on 30/06/2019 Rs. 25,08,472/- + Unapplied Interest, Expenses and Other charges w.e.f. 01/06/2019		25/08/2021	Belavali, Dist Thane
Date: 28/08/2021 Authorized Officer / Regional Manager,							

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED ("IHFL"), under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement ntofSecurityInterestAct,2002andin exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 19.12.2019 calling upon the Borrower(s) SHAH HOUSECON PRIVATE LIMITED, MANSUKH HARAKCHAND SHAH(DIRECTOR SHAH HOUSECON PRIVATE), RAMJI HARAKCHAND SHAH (DIRECTOR SHAH HOUSECON PRIVATE) AND AKASH MANSUKH SHAH (DIRECTOR SHAH HOUSECON PRIVATE LIMITED) to epay the amount mentioned in the Notice being Rs. Rs.46,19,66,421/-(Rupees Forty Six Crore Nineteen Lakh Sixty Six Thousand Four Hundred Twenty One Only) against Loan Account No. S008OXVI (earlier Loan Account no. HLAPLOW00432374) as on 19.12.2019 and interest thereon within 60 days rom the date of receipt of the said Notice. Further the IHFL has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of Indiabulls Asset Reconstruction Company Ltd. as Trustee of Indiabulls ARC- XVI, Trust by way of an Assignment Agreement dated 30.09.2020. Further the Indiabulls Asset Reconstruction Company Ltd. as Trustee of Indiabulls ARC-XVI, Trust has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. ("ACRE") by way of an enumbered as Loan Account No. S008OXVI in books of ACRE.

The Borrower (s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower (s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 on 25.08.2021

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. for an amount of Rs. 25,85,06,313/-(Rupees Twenty Five Crore Eighty Five Lakh Six Thousand Three Hundred Thirteen Only) as on 16.06.2021 and interest thereon

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of he Act in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

KANAKIA LEVELS

ALL THAT PIECES OR PARCELS OF PROPERTIES/UNIT(S)/APARTMENT(S)/ FLAT(S) AS UNDER (CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED) TOGETHER WITH ALL THE PRESENT AND/OR FUTURE FSI AND ALL THE PRESENT AND/ OR FUTURE STRUCTURES, FURNITURE, FIXTURES, FITTINGS, STANDING AND/OR PLANT AND MACHINERY INSTALLED/ TO BE INSTALLED AND/OR CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED THEREON AND ALL THE PRESENT AND FUTURE RIGHTS, TITLE AND/OR INTERESTS OF "SHAH HOUSECON PRIVATE LIMITED" THERFIN-

S.	TYPE	WING	UNIT	FLOOR	RERA	SUPER
NO.			NO.		CARPET	BUILT-UP AREA
					AREA (SQ.FT.)	(SQ. FT.)
1.	Residential	Α	101	1	1,948	2,614
2.	Residential	Α	102	1	1,927	2,775
3.	Residential	Α	103	1	1,335	1,836
4.	Residential	Α	303	3	1,335	1,840
5.	Residential	В	302	3	1,292	1,775
6.	Residential	В	2702	27	1,292	1,813
7.	Residential	В	3302	33	1,084	1,813
8.	Residential	С	101	1	1,324	1,828
9.	Residential	С	104	1	1,733	2,373
10.	Residential	С	2105	21	904	1,289
11.	Residential	С	2301	23	1,324	1,871
12.	Residential	С	2302	23	947	1,355
13.	Residential	С	2501	25	1,324	1,871
14.	Residential	С	3101	31	1,324	1,871
15.	Residential	С	3306	33	1,108	2,022
16.	Residential	С	3701	37	1,324	1,871
17.	Residential	С	3702	37	947	1,355
TOTAL					22,471	32,172

TOTALING 17 NUMBER OF UNIT(S)/APARTMENT(S)/FLAT(S) AND HAVING 32,172 SQ.FT. AREA (SUPER BUIIT-UP AREA) (i.e. 22,471 SQ. FT. CARPET AREA) IN THE AGGREGATE TOGETHER WITH 35 NUMBER OF CAR-PARKING SPACES (ON THE BASEMENT) ALLOCATED/TO BE ALLOCATED FOR THE AFORESAID UNIT(S)/APARTMENT(S)/FLAT(S), IN THE PROJECT CURRENTLY NAMED AS "KANAKIA I EVELS" CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED ON THE FOLLOWING LAND ("SAID LAND") TOGETHER WITH PROPORTIONATE JNDIVIDED SHARE, RIGHT, TITLE AND/OR INTEREST IN THE SAID LAND, COMMON AREAS AND COMMON FACILITIES/AMENITIES:

CONTIGUOUS LANDS BEARING CTS NO. 521, 521/1 TO 8, 521/10 TO 17, 522. 522/1 TO 11, 523, 524, 524/1 TO 12, 525, 525/1 TO 4, 527, 527/1 TO 26, 528, 528/1 TO 11, 529, 529/1 TO 15, 530, 530/1 TO 16, 531, 532, 532/1 TO 13, 533 (PART), 533/1 TO 100, 533/107 TO 484, 533/486 TO 643, 533/648, 536, 536/1 TO 5, 537, 537/1 TO 7 ADMEASURING ABOUT 11,647 SQUARE METERS OUT OF 16,441.32 SQUARE METERS SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE MALAD. TALUKA BORIVALI. MUMBAI SUBURBAN DISTRICT. RANI SATI MARG, MALAD (EAST), MUMBAI 400097 OWNED BY THE GOVERNMENT OF MAHARASHTRA AND LEASED TO "SHAH HOUSECON PRIVATE LIMITED" AND BUTTED AND BOUNDED BY IN THE:

NORTH : RANI SATI MARG EAST : MISTRY CHAWL WEST : PUNSURCHARAN CHAWL SOUTH : GAUTAM NAGAR

SHAH BUSINESS CENTRE

TYPE

ALL THAT PIECES OR PARCELS OF PROPERTIES/UNIT(S)/APARTMENT(S) FLAT(S) AS UNDER (CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED) TOGETHER NITH ALL THE PRESENT AND/OR FUTURE FSI AND ALL THE PRESENT AND/ OR FUTURE STRUCTURES, FURNITURE, FIXTURES, FITTINGS, STANDING AND/OR PLANT AND MACHINERY INSTALLED/TO BE INSTALLED AND/OR CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED THEREON AND ALL THE PRESENT AND FUTURE RIGHTS, TITLE AND/OR INTERESTS OF SHAH HOUSECON PRIVATE LIMITED" THEREIN:

WING UNIT FLOOR

NO.			NO.		CARPET	BUILT-UP
					AREA (SQ.FT.)	AREA (SQ.
						FT.)
1.	COMMERCIAL	В	101	1	392	785
2.	COMMERCIAL	В	102	1	339	678
3.	COMMERCIAL	В	103	1	441	881
4.	COMMERCIAL	Α	301	3	392	785
5.	COMMERCIAL	В	302	3	339	678
6.	COMMERCIAL	В	303	3	441	881
7.	COMMERCIAL	В	402	4	339	678
8.	COMMERCIAL	В	501	5	392	785
9.	COMMERCIAL	В	502	5	339	678
10.	COMMERCIAL	В	503	5	441	881
11.	COMMERCIAL	В	504	5	530	1,059
12.	COMMERCIAL	В	601	6	392	785
13.	COMMERCIAL	В	602	6	339	678
14.	COMMERCIAL	В	603	6	441	881
15.	COMMERCIAL	В	604	6	530	1,059
16.	COMMERCIAL	В	605	6	404	808
17.	COMMERCIAL	В	606	6	506	1,012
18.	COMMERCIAL	В	701	7	392	785
19.	COMMERCIAL	В	702	7	339	678
20.	COMMERCIAL	В	703	7	441	881
21.	COMMERCIAL	В	704	7	530	1,059
TOTAL					8,698	17,395
	I					

TOTALING 21 NUMBER OF UNIT(S)/APARTMENT(S)/FLAT(S) AND HAVING 17,395 SQ.FT. AREA (SUPER BUILT-UP AREA) (I.E. 8,698 SQ. FT. CARPET AREA) IN THE AGGREGATE TOGETHER WITH 21 NUMBER OF CAR-PARKING SPACES (ON THE BASEMENT) ALLOCATED/TO BE ALLOCATED FOR THE AFORESAID UNIT(S)/APARTMENT(S)/FLAT(S), IN THE PROJECT CURRENTLY NAMED AS "SHAH BUSINESS CENTRE" CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED ON THE FOLLOWING LAND ("SAID AND") TOGETHER WITH PROPORTIONATE UHDIVIDED SHARE, RIGHT, TITLE AND/OR INTEREST IN THE SAID LAND. COMMON AREAS AND COMMON FACILITIES/AMENITIES:

CONTIGUOUS LANDS BEARING CTS NOS. 472-B, 472-B/1 TO 78, 472-B/82 TO 90 AND 472-B/93 TO 122 ADMEASURING ABOUT 4953.4 SQUARE METERS SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE MALAD, TALUKA BORIVALI, MUMBAI SUBURBAN DISTRICT, OPP. PASSPORT OFFICE, MALAD (EAST), MUMBAI 400097 OWNED BY SHAH HOUSEOON PRIVATE LIMITED" AND BUTTED AND BOUNDED BY IN THE

NORTH: VALLIBAI SRA BUILDING EAST: R.O. PATEL CHAWL WEST : VAJIR CHAWL SOUTH: RANI SATI MARG

SHAH ARCADE III

ALL THAT PIECES OR PARCELS OF PROPERTIES/UNIT(S)/APARTMENT(S)/FLAT(S) AS UNDER (CONSTRUCTED/ TO BE CONSTRUCTED) TOGETHER WITH ALL THE PRESENT AND/OR FUTURE FSI AND ALL THE PRESENT AND/ OR FUTURE STRUCTURES, FURNITURE, FIXTURES, FITTINGS, STANDING AND/OR PLANT AND MACHINERY IN-STALLED/ TO BE INSTALLED AND/OR CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED THEREON AND ALL THE PRESENT AND FUTURE RIGHTS, TITLE AND/OR INTERESTS OF "SHAH HOUSECON PRIVATE LIMITED" THEREIN

ı	S.	WING	UNIT	FLOOR	RERA	SUPER BUILT-UP
t	NO.		NO.		CARPET AREA (SQ.FT.)	AREA (SQ. FT.)
3	1.	Α	902	9	872	1,395
3	2.	Α	1002	10	872	1,395
t	3.	Α	1003	10	709	1,135
/	4.	Α	1102	11	872	1,395
	5.	Α	1302	13	872	1,395
	6.	В	602	6	719	1,151
f	TOTAL				4,916	7,866
١						

Assignment Agreement dated 26.04.2021 and Loan Account which has been TOTALING 6 NUMBER OF UNIT(S)/APARTMENT(S)/FLAT(S) AND HAVING 7,866 SQ.FT. AREA (SUPER BUIIT-UP AREA) (I.E. 4,916 SQ. FT. CARPET AREA) IN THE AGGREGATE TOGETHER WITH 6 NUMBER OF CAR-PARKING SPACES (ON THE PODIUM LEVEL) ALLOCATED/TO BE ALLOCATED FOR THE AFORESAID UNIT(S)/APARTMENT(S)/ FLAT(S), IN THE PROJECT CURRENTLY NAMED AS "SHAH ARCADE III" CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED ON THE FOLLOWING LAND ("SAID LAND") TOGETHER WITH PROPORTIONATE UNDIVIDED SHARE, RIGHT, TITLE AND OR INTEREST IN THE SAID LAND, COMMON AREAS AND COMMON FACILITIES/AMENITIES

> CONTIGUOUS LANDS BEARING CTS NOS. 502 (PART), 502/303, 502/305 TO 381, 512, 513, 513/1 TO 34, 515, 515/1 TO 11, 516, 516/1 TO 14 ADMEASURING ABOUT 422.81 SQUARE METERS OUT OF 21,685 SQUARE METERS SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE MALAD, TALUKA BORIVALI, MUMBAI SUBURBAN DISTRICT, RANI SATI MARG, MALAD (EAST) MUMBAI 400097 OWNED BY "SHAH HOUSECON PRIVATE LIMITED" AND BUTTED AND BOUNDED BY IN THE:

NORTH: PURUSHOTTAM PATEL CHAWL EAST: SHAH ARCADE BUILDING NO. 2 WEST: DHANJIWADI ROAD SOUTH: RANI SATI MARG

SHAH TRADE CENTRE

ALL THAT PIECES OR PARCELS OF PROPERTIES/UNIT(S)/OFFICE(S) AS UNDER (CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED) TOGETHER WITH ALL THE PRESENT AND/OR FUTURE STRUCTURES, FURNITURE, FIXTURES, FITTINGS, STANDING AND/OR PLANT AND MACHINERY INSTALLED/ TO BE INSTALLED AND/OR A. UNIT/OFFICE NO. 1 ADMEASURING ABOUT 1895 SQUARE FEET (EQUIVALENT TO 176.0498 SQUARE METERS) CARPET AREA; AND

B. UNIT/OFFICE NO. 2 ADMEASURING ABOUT 1536 SQUARE FEET (EQUIVALENT TO 142.6979 SQUARE METERS) CARPET AREA

BOTH THE UNIT(S)/OFFICE(S) MENTIONED AT SERIAL NO. A AND B IN THE AGGREGATE ADMEASURING ABOUT 3431 SQUARE FEET (EQUIVALENT TO 318.7477 SQUARE METERS) CARPET AREA BOTH LOCATED ON THE EIGHTH FLOOR OF THE BUILDING CURRENTLY KNOWN AS "SHAH TRADE CENTER" OWNED BY MR. MANSUKH SHAH AND MR. AKASH SHAH, CONSTRUCTED ON THE LAND BEARING SURVEY NO. 287 (PART) CORRESPONDING TO CTS NOS. 581/A-3/B-2 ADMEASURING 2247.30 SQUARE METERS OR THEREABOUT SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE MALAD, TALUKA BORIVALI, MUMBAI SUBURBAN DISTRICT WITHIN THE LIMITS OF MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI, RANI SATI MARG, MALAD (EAST), MUMBAI -400097, WHICH LAND IS BOUNDED AS ON THE NORTH BY RANI SATI MARG, ON THE SOUTH BY SHANTIVAN CHSL, ON THE EAST BY SANJAY NAGAR AND ON THE WEST BY ABU GANI COMPOUND, TOGETHER WITH 8 NUMBER OF CAR-PARKING SPACES ON THE GROUND FLOOR ALLOCATED/TO BE ALLOCATED FOR THE AFORESAID UNIT/OFFICE AND PROPORTIONATE UNDIVIDED SHARE, RIGHT, TITLE AND/OR INTEREST IN THE UNDERLYING LAND, COMMON AREAS AND COMMON FACILITIES/AMENITIES.

ALL THAT PIECES OR PARCELS OF PROPERTIES/UNIT(S)/OFFICE(S) AS UNDER (CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED) TOGETHER WITH ALL THE PRESENT AND/OR FUTURE STRUCTURES, FURNITURE FIXTURES, FITTINGS, STANDING AND/OR PLANT AND MACHINERY INSTALLED/ TO BE INSTALLED AND/OR CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED THEREON AND ALL THE PRESENT AND FUTURE RIGHTS, TITLE AND/OR INTERESTS OF MR. MANSUKH SHAH THEREIN: UNIT/OFFICE NO. 1 ADMEASURLING ABOUT 835 SQUARE FEET EQUIVALENT TO 77.5733 SQUARE METERS) CARPET AREA ON THE NINTH FLOOR OF THE BUILDING CURRENTLY KNOWN AS "SHAH TRADE CENTER" OWNED BY MR. MANSUKH SHAH, CONSTRUCTED ON THE LAND BEARING SURVEY NO. 287 (PART) CORRESPONDING TO CTS NOS. 581/A-3/ B-2 ADMEASURING 2247.30 SQUARE METERS OR THEREABOUT SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE MALAD, TALUKA BORIVALI, MUMBAI SUBURBAN DISTRICT WITHLN THE LIMITS OF MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI, RANI SATI MARG, MALAD (EAST), MUMBAI -400097, WHICH LAND IS BOUNDED AS ON THE NORTH BY RANI SATI MARG, ON THE SOUTH BY SHANTIVAN CHSL, ON THE EAST BY SANJAY NAGAR AND ON THE WEST BY ABU GANI COMPOUND, TOGETHER WITH 4 NUMBER OF CAR-PARKING SPACES ON THE GROUND FLOOR ALLOCATED/TO BE ALLOCATED FOR THE AFORESAID UNIT/OFFICE AND PROPORTIONATE UNDIVIDED SHARE, RIGHT, TITLE AND/OR INTEREST IN THE UNDERLYING LAND, COMMON AREAS AND COMMON FACILITIES/AMENITIES. SHANTI NIKETAN

ALL THAT PIECES OR PARCELS OF PROPERTIES/UNIT(S)/APARTMENT(S)/FLAT(S) AS UNDER (CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED) TOGETHER WITH ALL THE PRESENT AND/OR FUTURE STRUCTURES, FURNITURE, FIXTURES, FITTINGS, STANDING AND/OR PLANT AND MACHINERY INSTALLED/ TO BE INSTALLED AND/OR CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED THEREON AND ALL THE PRESENT AND FUTURE RIGHTS, TITLE AND/OR INTERESTS OF MR. RAMJI SHAH THEREIN:

UNIT/APARTMENT/FLAT NO. 6A ADMEASURING ABOUT 800 SQUARE FEET SUPER BUILT-UP AREA (I.E. 694 SQUARE FEET CARPET AREA) ON THE SIXTH FLOOR OF THE BUILDING CURRENTLY KNOWN AS "SHANTINIKETAN" OWNED BY MR. RAMJI SHAH, CONSTRUCTED ON THE LAND BEARING PLOT NO. 167, CTS NOS. 97/A/14 ADMEASURING 418 SQUARE METERS OR THEREABOUT SITUATE, LYING AND BEING AT VILLAGE CHINCHOLI, TALUKA BORIVALI, MUMBAI SUBURBAN DISTRICT WITHIN THE LIMITS OF MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI, UPPER GOVIND NAGAR, MALAD (EAST), MUMBAI 400097, WHICH LAND IS BOUNDED AS ON THE NORTH BY SHAM BABA HOUSE, ON THE SOUTH BY MEGH VASANT CHSL, ON THE EAST BY INTERNAL ROAD AND ON THE WEST BY RESIDENTIAL BUILDING, TOGETHER WITH 1 NUMBER OF CAR-PARKING SPACE ON THE GROUND FLOOR ALLOCATED/TO BE ALLOCATED FOR THE AFORESAID UNIT/APARTMENT/FLAT AND PROPORTIONATE UNDIVIDED SHARE, RIGHT, TITLE AND/OR INTEREST IN THE UNDERLYING LAND, COMMON AREAS AND COMMON FACILITIES/AMENITIES

THAT PIECES OR PARCELS OF PROPERTIES/UNIT(S)/APARTMENT(S)/FLAT(S) AS UNDER (CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED) TOGETHER WITH ALL THE PRESENT AND/OR FUTURE STRUCTURES, FURNITURE. FIXTURES. FITTINGS. STANDING AND/OR PLANT AND MACHINERY INSTALLED/ TO BE INSTALLED AND/OR CONSTRUCTED/TO BE CONSTRUCTED THEREON AND ALL THE PRESENT AND FUTURE RIGHTS, TITLE AND/OR INTERESTS OF MR. MANSUKH SHAH THEREIN

UNIT/APARTMENT/FLAT NO. 6B ADMEASURING ABOUT 800 SQUARE FEET SUPER BUILT-UP AREA (I.E. 695 SQUARE FEET CARPET AREA) ON THE SIXTH FLOOR OF THE BUILDING CURRENTLY KNOWN AS "SHANTINIKETAN" OWNED BYMR. MANSUKH SHAH, CONSTRUCTED ON THE LAND BEARING PLOTNO. 167, CTS NOS. 97/A/14ADMEASURING418SQUAREMETERSORTHEREABOUTSITUATE, LYINGAND BEINGAT VILLAGE CHINCHOLI, TALUKA BORIVALI, MUMBAI SUBURBAN DISTRICT WITHIN THE LIMITS OF MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI, UPPER GOVIND NAGAR, MALAD (EAST), MUMBAI 400097, WHICH LAND IS BOUNDED AS ON THE NORTH BY SHAM BABA HOUSE, ON THE SOUTH BY MEGH VASANT CHSL, ON THE EAST BY INTERNAL ROAD AND ON THE WEST BY RESIDENTIAL BUILDING, TOGETHER WITH 1 NUMBER OF CAR-PARKING SPACE ON THE GROUND FLOOR ALLOCATED/TO BE ALLOCATED FOR THE AFORESAID UNIT/APARTMENT/FLAT AND PROPORTIONATE UNDIVIDED SHARE, RIGHT, TITLE AND/OR INTEREST IN THE UNDERLYING LAND, COMMON AREAS AND COMMON FACILITIES/AMENITIES.

SUPER

"RECEIVABLES" MEANS THE ENTIRE SALE PROCEEDS, ADVANCE, ALLOTMENT MONEY, RENT, LEASE, RENTALS, LICENSE FEES, SECURITY DEPOSIT(S) AND/OR OTHER RECEIVABLES RECEIVED OR TO BE RECEIVED (ON AND FROM THE DATE OF THIS AGREEMENT) BY, INTER ALIA, THE OBLIGOR(S) FROM ALL THE CONCERNED PERSONS, INCLUDING THE BUYER(S), TRANSFEREE(S), ALLOTEE(S), LESSEE(S), SUB-LESSEE(S), DEVELOPER(S), TENANT(S), AND/OR LICENSEES OF THE PROPERTIES IN THE SCHEDULE A AND/OR ANY PORTION OR UNIT THEREOF AND/ OR ANY OTHER PROPERTIES AS MUTUALLY AGREED BETWEEN THE LENDER AND THE OBLIGOR(S), FROM TIME TO TIME, PURSUANT TO ANY APPLICATION(S), AGREEMENT(S), DOCUMENT(S) AND/ OR CONTRACT(S) FOR, INTER ALIA, SALE, TRANSFER, ALLOTMENT, ASSIGNMENT, DEVELOPMENT, LEASE, SUB-LEASE, RENTING AND/ OR OF THE PROPERTIES AND/ OR ANY PORTION OR UNIT THEREOF AND/OR ANY OTHER PROPERTIES AS MUTUALLY AGREED BETWEEN THE LENDER AND THE OBLIGOR(S)

Date: 25.08.2021 Place: MUMBAI

Sd/ Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. 102-TRUST

Place: Mumbai Date: August 28, 2021

चांदणी मशिन्स लिमिटेड

नोंदणी कार्यालय : ११०, टी.व्ही. इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०, ऑफीस क्र.: ०२२-२४९५०३२८, मोबा क्र. ९३२४८०२९९५/९३२४८०२९९१ ehata.com/sales@cteil, **सीआयएन :** एल२५२०९एमएच१९८६पीएलसी०४०११९

भागधारकांना सूचना- व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्समार्फत होणाऱ्या व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') संदर्भातील माहिती

भागधारकांना याद्वारे कळविण्यात येते की, चांदणी मशिन्स लिमिटेडच्या आगामी ५ वी एजीएम ही भागधारकांना वेगवेगळ्या ईमेल केल्या जाणाऱ्या अशा एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत सोमवार, २० सप्टेंबर २०२१ रोजी दु. ३.०० वा. घेण्यात येणार आहे.

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे सर्क्युलर क्र. १४/२०२०, दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि सर्क्यलर क्र. २०/२०२०, दिनांक ०५ मे, २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एकत्रित ''एमएससी सर्क्युलर्स'' असा उल्लेख) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे कंपनी अधिनियम, २०१३ ''अधिनियम''), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेखुलेशन्स'') आणि एमसीए सर्क्युलरच्या तरतुर्दीच्या अनुपालनामध्ये एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हिएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५ व्या एजीएमचे गृहीत धरलेले ठिकाण ११०, टी.व्ही. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस.के. अहीरे मार्ग, वरळी, मुंबई - ४०००३० येथील कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल.

५ व्या एजीएमच्या सूचनेसह एकत्रित कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम अंतर्गत त्याच्या स्पष्टिकरणात्मक विवरणपत्रासह वार्षिक अहवाल २०२०-२०२१ हा कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आला आहे. सभासदांनी नोंद घ्यावी की. सचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.cml.net.in, स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि मेट्रोपोलिटन एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आणि सीडीएसएल ची

वेबसाईट www.evotingindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे. एमसीए सर्क्युलर आणि सेबी सर्क्युलर नुसार भागधारकांना खालील पध्दतीने वार्षिक अहवाल/लॉगईन . क्रेडेन्शियलस च्या इलेक्टॉनिक प्रती प्राप्त करण्यासाठी त्यांचे ईमेल आयडी अपडेट करण्याचा सळा टेण्यात येत आहे. तोपर्यंत वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत कोणत्याही सभासदांना पाठविण्यात येणार नाही

ए) प्रत्यक्ष भागधारकांसाठी कृपया-कंपनीचा ईमेल आयडी compliance@cml.net.in आरटीएच्या ईमेल आयडीवर support@purvashare.com मेलद्वारे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्र (पुढील आणि मागील) ची स्केंन्ड प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅनड प्रत) आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन्ड प्रत) असे आवश्यक तपशिल पुरवावे

बी) डिमॅट भागधारकांसाठी-कृपया कंपनी/आरटीएच्या ईमेल आयडीवर डिमॅट खात्याचा तपशिल क्लाईंट मास्टर किंवा एकत्रित खात्याचे विवरण प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन्ड प्रत), आधार कार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन्ड प्रत) पुरवावी.

डिमॅट आणि प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सर्व भागधारकांसाठी रिमोट ई-व्होटींग चे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत

सर्व सभासदांना कळविण्यात येते की १) दूरस्थ ई-मतदानाची तारीख आणि वेळ: मतदानाला शुक्रवार, १७ सप्टेंबर २०२१ रोजी स. ९.०० (भाप्रवे) स्रुवात होईल आणि रविवार, १९ सप्टेंबर २०२१ रोजी सायं. ५.०० (भाप्रवे) संपेल.

२) कट ऑफ तारीख जी सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ आहे रोजीस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासद इलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात ३) इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दरस्थ ई-मतदानाला १९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० भाप्रवे नंतर परवानर्ग

४) अधिनियमाच्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच्या ५ व्या एजीएमसाठी मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही

दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील. ५) एजीएमला हजर राहणे आणि सीडीएसएल ई-व्होटींग सिस्टीम वरून ई-व्होटींग संबंधात तम्हाल कोणत्याही शंका किंवा समस्या असतील तर तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ईमेल

लिह् शकता किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकतात. ६) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, सि. मेंनेजर (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मेरेथॉन फ्युचरेक्स, . मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे कराव्यात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा. किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करावा

> वांदणी मशिन्स लिमिटेड जयेश आर. मेहता

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच , मुंबई (०५१६८)

फोनः ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५ ईमेल- sbi.05168@sbi.co.in

राखीब किंमत

(रु. त)

66,00,000.00

66,00,000.00

98,40,000.00

98,40,000.00

२३,००,०००.००

१७,००,०००/-

३५,००,०००/-

४१,६३,०००/-

ə/ibapi/index.jsp वर दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेवा पुरवठादारंनी तयार केलेल्या

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

ന SBI भारतीय स्टेट बैंक स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच , मुंबई (०५१६८) State Bank of India ६ वा मजला, ''दि इंटरनॅशनल'' १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे

गहाण/प्रभारित आहेत ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून स्टेट बँक ऑफ इंडिया (तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी १५.०९.२०२१ दु. १.०० ते

साय. ५.०० वा. दरम्यान ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकत क्र. १. युनिट क्र. १०७ आणि

१०९, १ ला मजला, इमारत क्र. १,

सोलारिस-। प्रिमायसेस को.ऑपरेटिव्ह

सोसायटी लि., युनिव्हर्सल इंडस्ट्रियल येथे

स्थित, साकी-विहार रोड, तुंगा, अंधेरी

(पूर्व), मुंबई - ४०० ०७२, बिल्टअप क्षेत्र

४१.३५ चौ. मी./४४५ चौ. फू. प्रत्येकी

मिळकत क्र. २. युनिट क्र. १०८ आणि

११०, १ ला मजला, इमारत क्र. १,

सोलारिस-। प्रिमायसेस को.ऑपरेटिव्ह

सोसायटी लि., युनिव्हर्सल इंडस्ट्रियल येथे

स्थित, साकी-विहार रोड, तुंगा, अंधेरी

(पूर्व), मुंबई - ४०० ०७२, बिल्टअप क्षेत्र

४१.३५ चौ. मी./**४४५ चौ. फू. प्रत्येकी**

मिळकत क्र. ३ : निवासी फ्लॅट क्र. २०१,

श्री संकुल - ॥, तिसगाव, विजय नगर, पुणे

लिंक रोड समोर, कल्याण (प्)., ठाणे

४२१ ३०६. जमीन धारक सर्व्हे क्र. ३०.

स्सा क. २९. २४ (भाग). प्लॉट ब

3२. मोजमापित बिल्टअप क्षेत्र ४५५ चौ.

फू. श्री. रहीस एच. बेग यांच्या मालकीचे

मिळकत क्र. ४ : निवासी फ्लॅट क्र. १०१,

श्री संकुल - ॥, तिसगाव, विजय नगर, पुणे लिंक रोड समोर, कल्याण (पू)., ठाणे

४२१ ३०६. जमीन धारक सर्व्हे क्र. ३०

हिस्सा क्र. २९, २४ (भाग), प्लॉट क्र.

३२, मोजमापित बिल्टअप क्षेत्र ४५५ चौ.

फू. श्री. रहीस एच. बेग यांच्या मालकीचे

मिळकत क्र. ५ : निवासी फ्लॅट क्र. १०२,

श्री संकुल - II, तिसगाव, विजय नगर, पुणे

लिंक रोड समोर, कल्याण (पू)., ठाणे

४२१ ३०६. जमीन धारक सर्व्हे क्र. ३०,

हिस्सा क्र. २९, २४ (भाग), प्लॉट क्र

३२. मोजमापित बिल्टअप क्षेत्र ६६५ चौ.

श्री. रहीस एच. बेग यांच्या मालकीचे

मिळकत क्र. ६ : फ्लॅट क्र. ३

तळमजल्यावर, 'डायमंड' प्रिन्स सिटी

कॉम्प्लेक्स, न्यु एस/एन. १५२/भाग

नवघर (भाईंदर), ता. जिल्हा ठाणे, क्षेत्र

मोज. २८८ चौ. फू. चटई क्षेत्र. श्री. विनय

मिळकत क्र. ७ : फ्लॅट क्र. ४

तळमजल्यावर, 'डायमंड' प्रिन्स सिटी

कॉम्प्लेक्स, न्यु एस/एन. १५२/भाग,

नवघर (भाईंदर), ता. जिल्हा ठाणे, क्षेत्र

मोज. ५९२ चौ. फू. चटई क्षेत्र. श्री. विनय

मिळकत क्र. ८ : सावे नगर दिहसर पूर्व,

मुंबई - ४०० ०६८ येथील सर्व्हे क्र. ५८

हिस्सा क्र. १ (भाग), सीटीएस क्र. १२२९

धारक गाव दहिसर येथील अभिनंदन

को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि

च्या मालकीच्या 'अभिनंदन अपार्टमेंट'

अशा ज्ञात इमारतीच्या १ ल्या मजल्यावरील

मोजमापित ३७०.१४ चौ. फू. बिल्टअप

क्षेत्र फ्लॅट क्र. ए/१०२. श्री. अजय कुमार

इच्छुक बोलीदारांनी खात्री करावी की, त्यांनी ई-लिलाव वेबसाईटवर स्वत:ची नोंदणी केली आहे आणि https://ibapi.in आणि

इच्छुक बोलीदार ज्यांना लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डाटा अपलोड करणे, बोली दस्तावेज सादर करणे, प्रशिक्षण/प्रात्यक्षिक, ऑनलाई

अंतर्गत बोलीवरील अटी आणि शर्ती यासाठी मदत हवी असल्यास ते https://ibapi.in आणि https://ibapi.in/sale_Login.aspx ला भेट देवु

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंची वेबसाईट https://www.sbi.com

 $https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jspHYPERLINK, \ https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jspHYPERLINK, \ https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/$

चौकशी: श्री. ए. डी. सोमकुवर, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ८२७५१३०६८४, श्री. एस. बी. पटेल, सिटी केस ऑफिसर, मोबाईल क्र

रस्तोगी यांच्या नावे.

तिवारी यांच्या नावे

तिवारी यांच्या नावे

(एकुण ८९० चौ.

ती. अनंतराय कार यांच्या नावे

फू.)

फू.)

(एकूण ८९० चौ.

थ्री. अनंतराय कार यांच्या नावे

दिनांक : २७ सप्टेंबर, २०२१ ठिकाण : मुंबई

कर्जदार/

संचालक/

हमीदाराचे नाव

प्रायव्हेट लिमिटेड

श्री. अनंतराय कार

(संचालक/हमीदार)

श्री. हितेश अनंतराय

(संचालक/हमीदार)

श्री. हिरेन अनंतराय

(संचालक/हमीदार)

मे. स्काय बुक्स

ॲण्ड स्टेशनरी प्रा

लि., (कर्जदार)

श्री. रहीस एच. बेग

मंचालक / हमीटा

श्री. यासीन एच. बेग

(संचालक/हमीदार)

सौ. शीतल अशोक

१) लीप कन्व्हर्जन्स

प्रा. लि..

२) मे. इंटरनेट

टेलिव्हिजन प्रा.

मे. सीएमआय

टेक्नॉलॉजी प्रा.

इन्फोमीडिया प्रा.

संचालक/हमीदार

श्री. संजीव दास

श्री. गोपाळ कष्णन

श्री, विनय तिवारी

श्री. देवब्रत दास

श्री. निमित प्रकाश

मे. टाईम पास

मिडिया प्रा. लि

रस्तोगी

श्री. अजय कुमार

वर्ल्डस

(कर्जदार)

धमाले (हमीदार)

मे. सार्थ

एंटरप्रायझेस

(कर्जदार),

वसलीसाठी एकण

थकबाकी

६,५२,९५,९८१/-

(रु. सहा कोटी बावन्न

लाख पंच्यान्नव हजार

नऊशे एक्याऐंशी मात्र)

१२.०१.२०१८ रोजी

सह त्यावरील पृढील

व्याज आणि खर्च इ.

रु. ८६,५५,२१५.५०

(रु. शह्याऐंशी लाख

पंचावन्न हजार दोनशे

पंधरा आणि पैसे पन्नास

मात्र)

०६.०५.२०१५ रोजी

सह त्यावरील पढील

व्याज आणि खर्च इ.

रु. ४.९८ कोटी

(रु. चार कोटी

अठ्ठ्यान्नव लाख मात्र)

२२.१२.२०२० रोजी

सह त्यावरील पृढील

व्याज आणि खर्च इ.

रु. १०,८७,५०८/-

(रु. दहा लाख

सत्याऐंशी हजार पाचशे

आठ मात्र)

११.०४.२०१७ रोजी

सह त्यावरील पढील

व्याज आणि खर्च इ.

home/ibapi/index.jsp, https://ibapi.in चा संदर्भ घेवु शकतात.

https://www.mstcecommerce.com/auctionho

व्हर्च्युअर वॉलेटमध्ये इसारा रक्कम जमा केली आहे

(डीआयएन: ००१९३०२९)

(एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना.

जाहीर सूचना

आमच्या अशीलांच्या सूचने अंतर्गत तमाम जनतेला याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आर्म्ह याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन परिसर (परिसर) साठी सौ. अंजली विवेक तलवार, पौढ, भारतीय नागरीक, सध्या राहतात, फ्लॅट क्र. १७-बी, १७वा मजला, आयएल-पलाझो अशी ज्ञात बिल्डिंग, लिटिल गिब्स रोड, मलबार हिल, मुंबई-४००००६ (**मालक**) यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध तपासत आहोत कारण आमचे अशील सर्व भारांपासन मक्त स्वच्छ आणि पणनयोग्य नामाधिकारासह परिसर संपादित करण्यासाठी मालकांसह वाटाघाटी करीत आहेत

सर्व व्यक्ती ज्यांना परिसर आणि त्यावरील कोणत्याही भागासाठी मालकांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा आणि/किंवा मागणी आणि/किंवा आक्षेप जसे की, वारसाहक्क, गहाण, भार, विक्री, विक्री करीता करार, हस्तांतर, अभिहस्तांतर, भाडेपट्टा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, परवाना, उप-परवाना, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार, भेट, प्रलंबित वाद, अदलाबदल, शेअर, लाभार्थी ताबा, सोइन देणे, समाप्त, विभागणी, कुळमुखत्यार, इच्छापत्र, अंत्यदान, कौटंबिक व्यवस्था/तडजोड. ताबा. वाटप, कोणत्याही न्यायालय किंवा कोणत्याही इतर वैधानिक किंवा निवाडा प्राधिकरणाचा आदेश किंवा हुकुम किंवा मार्गदर्शन किंवा इतर अन्य बाबींद्वारे किंवा अन्यकाही (**दावे**) असल्यास सदर ज्ञात लिखित खैतान ॲण्ड कं., वकील येथे, वन वर्ल्ड सेंटर, १३वा मजला, टॉवर १सी, ८४१, सेनापती बापट मार्ग, मुंबई ४०० mumbai@khaitanco.com येथे सुद्धा ईमेलवर (श्री. हर्ष पारिख यांचे लक्ष वेधण्यासाठी चिन्हांकित) संपूर्ण कागटपत्रांच्या पुराव्यासह या प्रसिद्धीच्या तारखेपासन ५ (सात) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले जाईल की, तेथे तसे कोणतेही तसे दावे अस्तित्वात नाही आणि सदर दावे अस्तित्वात असल्यास, असे समजले जाईल की, तशा व्यक्तींनी तसे दावे सोडून दिले आणि/किंवा तशा दाव्यांवरील कोणतेही हक्क त्यागित केले आणि मालक आणि/किंवा आमच्या अशीलांवर बंधनकारक असणार नाहीत.

> वरील उलेखित परिशिष्ट (परिसराचे वर्णन)

मुंबई शहराच्या आताच्या डी वॉर्ड क्र. ३२०९ आणि ३२१० आणि स्ट्रीट क्र. १० आणि १०ए रिज रोड, मलबार हिल अंतर्गत परंतू पूर्वी डी वॉर्ड क्र. ३२०९ आणि ३२१० (भाग) आणि ३२७५ (१) आणि ३२७५ (२) स्ट्रीट क्र. १० रिज रोड आणि २७ए लिटिल गिब्स रोड अंतर्गत पालिका दर आणि करच्या मुल्यांकनकर्ता आणि जिल्हाधिकारी द्वारे मुल्यांकित आणि मुंबई शहराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील लिटिल गिब्स रोड, मलबार हिल येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित मलबार हिल आणि कुंबाला हिल विभागाच्या नविन सर्व्हे क्र. ५/७१६५ (भाग) आणि ७१७६ (भाग), कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ३ए/३१९ धारक जिमन, मोजमापित ४८०० चौरस यार्ड्स संलग्नित ४०१३.४२ चौरस मीटर्स (ज्यामधून ८११ चौरस यार्डस मुक्तधारक जिमन आहे आणि ३९८९ चौरस यार्ड्स भाडेपट्टाधारक जिमन आहे) चे सर्व ते भाग आणि विभागावर बांधकामित आयएल-पलाझो अशा ज्ञात बिल्डिंगीच्या साऊथ विंगच्या १६ व्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १६-बी, मोजमापित २५०० चौरस फूट (चटई क्षेत्र) च्यामह वरील मटर फ्लॅटला वाटप असे कार पार्किंग क्षेत्र च्यामह आयुग्ल-पुलासो को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी दिनांक १५ जुन, १९७३ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ५८ अंतर्गत धारक विभिन्न क्र. ३७६ ते ३८५ (दोन्ही एकत्रित) धारक दर्शनी मुल्य रू. ५० (भारतीय रूपये पन्नास) चे १० (दहा) पूर्ण भरणा शेअर्स आणि खालील प्रमाणे सिमाबद्ध:

उत्तरेस आणि त्या दिशेने : लिटिल गिब्स रोड.

: अमालफी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. शी संबंधित दक्षिणेस आणि त्या दिशेने मिलकत

: वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन क्लब लि. ची पर्वेस आणि त्या दिशेने मिळकत.

मिळकतीच्या

निरिक्षणाची

तारिख आणि वेळ

06.09.2028

द. १२.०० ते

सायं. ०४.००

पर्यंत

09.09.7079

दु. १२.०० ते

सायं. ०४.००

पर्यंत

06.09.7079

दु. १२.०० ते

सायं. ०४.००

पर्यंत

06.09.2028

दु. १२.०० ते

सायं. ०४.००

पर्यंत

06.09.7079 दु. १२.०० ते

सायं. ०४.००

पर्यंत

08.09.7079

द. १२.०० ते

सायं. ०४.००

पर्यंत

08.09.7079

द. १२.०० ते

सायं. ०४.००

06.09.7078

दु. १२.०० ते

सायं. ०४.००

पर्यंत

: सौ. के.एल.एच. हिरानंदानी आणि अन्य., रतनाम को-पश्चिमेस आणि त्या दिशेने ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. आणि झेनिया-अबाद को-

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

दिनांक २७ ऑगस्ट. २०२१.

इसारा अनामत

रक्कम (इएमडी)

(रु. त)

۵,۷0,000.00

9,84,000.00

9,84,000.00

२,३०,०००.००

9,00,000/-

3,40,000/-

४,१६,३००.००

सही/ हर्ष पारिख-भागीदार

is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in

The spirit of Mumbai

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

शाखा/कार्यालय : न्यू पनवेल, से.-१९, शिवा कॉम्पलेक्स, सेक्ट-१९, न्यू पनवेल, रायगड-४१०२०६, महाराष्ट्र. दूर: ०२२-२७४५४६८८

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना

देण्यात येते की मे. उदय मल्टी प्रिंट

आमचे अशिलांकडे अधिक विवर्णित

खालील नमूद परिशिष्टात नमूद स्थायी

मत्ता विकण्याचे मान्य केला आहे, जो

सर्व भार आणि वाजवी शंका मुक्त

सदर खरेदी करण्याचे मान्य केला

कोणाही व्यक्ती/क्तीं चा विक्री,

हस्तांतर, अभिहस्तांकन, गहाण,

धारणाधिकार, न्यास, भेट, भार,

सुविधाधिकार, ताबा, वारसा,

देखभाल, न्यायालयीन आदेश किंवा

कोणत्याही कसे प्रकारे मार्गे सदर

स्थायी मत्ते मध्ये कोणताही दावा

किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी

तीन

निम्नस्वाक्षरीकारांना लेखी स्वरुपात

सदर कळविणे आवश्यक आहे,

कालावधीच्या अंतनंतर कोणताही

दावा नसल्याचे गृहीत धरण्यात येईल

आणि जर अशा व्यक्ती किंवा व्यक्तींना

सदर स्थायी मत्ता संदर्भात कोणताही

असा दावा, हक्क, नामाधिकार आणि

हितसंबंध असल्यास किंवा दावा

करीत असल्यास ते सदर सोडून दिला

असे समजण्यात येईल आणि पुढील

कोणताही संदर्भ विना विक्री पूर्ण

वरील संदर्भित मत्तेचा परिशिष्ट

मंबई उपनगर नोंदणी जिल्हा आणि

उपजिल्हा गुंदवली गाव, अंधेरी

तालुका, मुंबई, धारक सी.टी.एस.

क्र. २३९ यामध्ये वसलेले ०१ ला

मजला, न्यू इंडिया इंडस्ट्रियल इस्टेट

प्रिमायसेस को-ऑप.सो.लि., प्लॉट

क्र. ३३, महल इंडस्ट्रियल एरिया,

महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पू.),

मुंबई-४०० ०९३ येथे असलेले गाळा

क्र. ११२ आणि ११३ या दोन

इंडस्ट्रियल युनिटस्, मोजमाप अंदाजे

११४३ आणि ७०२ चौरस फुट

लिगल ज्युरिस

मुंबई-४०० ००२

चेंबर क्र. ३० आणि ३१,

०१ मजला, दाराशॉ बिल्डिंग,

२४, जांभूळवाडी, काळबादेवी,

वकील

सदर दिनांक २७ ऑगस्ट, २०२१

(बिल्टअप) अनुक्रमे.

दिवसांत

तारखेपासून

करण्यात येईल.

वेबसाईट: www.bankofbaroda.com

ई-मेल: vjnpan@bankofbaroda.co.in

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)(नियम ८(१) पहा)

निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्यूरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑप कायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२)अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर . करून २३.०४.२०२१ मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री.कामराज नारायण जांभळेआणि सौ. रेश्मा कामरा**ज जांभळे यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू. १७,७९,२४२.५३ (सतरा लाख एकोणाऐंशी हजार दोनशे बेचाळीस आणि पैसे त्रेपन्न मात्र) ३१.०३.२०२१ रोजीस रक्कम सदरहू सूच चुकती करण्यासाठी सांगितले होते. सदर सूचनेचा तपशील हा फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी) आणि नवशक्ती (मराठी) मध्ये २३/०६/२०२१ रोजीस वृत्तपत्रात प्रकाशित केला होता.

कर्जटार आणि हमीटारांनी सदरह रक्कम चकती करण्यामध्ये कसर केलेली आहे. कर्जटार आणि हमीटार आणि सर्वसाधार जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम र सहवाचता ॲक्टचे कलम १३ (४) च्या अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून २३ ऑगस्ट. २०२१ रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या

देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रु . १७.७९.२४२.५३ (सतरा लाख एकोणाऐंशी हजार दोनशे बेचाळीस आणि पैसे त्रेपन्न मात्र) ३१.०३.२०२१ रोजीस या रकमेच्या आकाराच्या अधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

ॉट क्र. १२, तळ मजला–१ला मजला, सेक्टर–११, रोड क्र.६, गाव–पनवेल, जिल्हा–रायगड, महाराष्ट्र येथे बांधकामी बंगलो चे समाविष्टीत मिळकतीचे ते र्व भाग व विभाग.

सीमाबद्धः उत्तरेकडेः प्लॉट क्र.१४, दक्षिणेकडेः प्लॉट क्र.१०, पूर्वेकडेः प्लॉट क्र.११, पश्चिमेकडेः रोडक्र.६. दिनांक: २३.०८.२०२१

प्राधिकत अधिकारी

चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रिज लि.

नोंदणी कार्यालय : ११०, टी. व्ही. इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०, महाराष्ट्र, भारत, ऑफीस क्र. : ०२२-२४९५०३२८, मोबा क्र. ९३२४८०२९९५/९३२४८०२९९१ ईमेल : jrgroup@jrmehata.com/sales@cteil, सीआयएन : एल२५२०९एमएच१९८६पीएलसी०४०११९

सूचना

गागधारकांना सूचना- व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा इतर ऑडिओ व्हिज्य्अल मिन्समार्फत होणाऱ्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') संदर्भातील माहिती भागधारकांना याद्वारे कळविण्यात येते की, चांद्णी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रिज लिमिटेडच्या सभासदांची आगामी ३५ वी एजीएम ही भागधारकांना वेगवेगळ्या ईमेल केल्या जाणाऱ्या अशा एजीएमच्या सूचनेत नमुद

क्लाईंट मास्टर किंवा एकत्रित खात्याचे विवरण प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन्ड प्रत), आधार कार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन्ड प्रत) पुरवावी. डिमॅट आणि प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सर्व भागधारकांसाठी रिमोट ई-व्होटींग चे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत.

सर्व सभासदांना कळविण्यात येते की १) दूरस्थ ई-मतदानाची तारीख आणि वेळ: मतदानाला शुक्रवार, १७ सप्टेंबर २०२१ रोजी स. ९.०० (भाप्रवे) सुरुवात होईल आणि रविवार, १९ सप्टेंबर २०२१ रोजी सायं. ५.०० (भाप्रवे) संपेल

२) कट ऑफ तारीख जी सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ आहे रोजीस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासद इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात

३) इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दूरस्थ ई-मतदानाला १९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० भाप्रवे नंतर परवानगी देण्यात येणार नाही. ४) अधिनियमाच्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच्या ३५ व्या एजीएमसाठी मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही

दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील ५) एजीएमला हजर राहणे आणि सीडीएसएल ई-व्होटींग सिस्टीम वरून ई-व्होटींग संबंधात तुम्हाल कोणत्याही शंका किंवा समस्या असतील तर तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ईमेल

लिहू शकता किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकतात ६) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, नफतलाल मिल्स कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे कराव किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा. किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर

चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रिज लिमिटेड

जयेश आर. मेहता

स्थळ: मुंबई / ठाणे / नवी मुंबई

दिनांक : २७ सप्टेंबर, २०२१ संचालक - (डीआयएन: ००१९३०२९)

कॉल करावा.

एसएनएल बेअरिंग्ज लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९एमएच१९७९पीएलसी१३४१९१ नों. कार्यालय : धन्नुर, १५, सर पी एम. रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१, **द**ु : +९१ २२ २२६६३६९८, **फॅक्स** : +९१ २२ २२६६०४१२ वेबसाईट : www.snlbearings.in, ईमेल : investorcare@snlbearings.in

> ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींग ची माहिती

याद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी एसएनएल बेओरंग्ज लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी द. ३.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली जाईल.

सध्याची कोव्हीड-१९ महामारी लक्षांत घेऊन निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेल्या नुसार एजीएमची सूचना आणि आथिक वर्ष २०२०-२१ साठीच्या लेखापरिक्षित वित्तीय विवरणांसह वार्षिक अहवाल ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले आहेत. शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१ रोजी सभासदांना वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक पाठवणी पूर्ण केली आहे. वार्षिक अहवालाची प्रत कंपनीची वेबसाईट www.snlbearings.in वर सुद्धा उपलब्ध आहे. पुढे, याद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार ही सूचना देखील देण्यांत येते की, एजीएमच्या कारणाने व लाभांशास हक्कदार सभासदांची पात्रता ठरवण्यासाठी **कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण** पुस्तके मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ पासून सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. न्हीसी/ओएन्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्न्हिसेस (इंडिया) लिमिटेड सीडीएसएलच्या ई-व्होटींग सिस्टीम मार्फत उपलब्ध आहे. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरत्दी सहवाचता सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन, ४४ नुसार कंपनी तिच्या सभासदांना एजीएम मध्ये संमत करावयाच्या प्रस्तावित ठराव-ावर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा (''रिमोट ई-व्होटींग'') पुरवत आहे. कंपनीने ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी म्हणून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') ची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-व्होटींगची निर्देश सूचनेत दिले आहेत. **सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१ (कट-ऑफ डेट रेकॉर्ड डेट)** रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटींगच्या इलेक्ट्रॉनिक व्होटीं सिस्टीम मार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील. सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यांत येते की, एजीएम च्या सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानामार्फत करता येईल.

रिमोट ई-व्होटींगची सुविधा शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा (भाप्रवे) सुरु होईल आणि रविवार, १९ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल.

सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटींग ची अनुमती नसेल. सभासदांनी एकदा का ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यात बदल करण्याची अनुमती त्यांना दिली जाणार नाही.

ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले नसेल अशा एजीएमला हजर असणारे सभासद एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत देण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत मतदान केले असेल जे एजीएम मध्ये हजर होण्यास पात्र असतील तथापि, सभेत मतदान करण्यास पात्र नसतील.

एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.snlbearings.in वर, सीडीएसएल ची वेबसाईट www.evotingindia.com वर आणि स्टॉक एक्सचेंजची म्हणजेच बीएसई लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासर्ण अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. उपेंद्र सी. शुक्ला, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले अद्ययावत केले नसतील ते खालील प्रक्रियेनुसार नोंदवू शकतात.

१. प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणारे सभासद नाव, फोलिओ क्रमांक प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील तसेच पीडीएफ किंवा जेपईजी स्वरुपात शेअस प्रमाणपत्राची प्रतिमा जोडून युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड ('आरटीए') (लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची १००% सब्सीडीयरी) कडे info@unisec.in वर नोंदवू शकतात किंवा कंपनी सेक्रेटरींना 41stagm@snlbearings.in वर

. डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद देखील त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नाव, डीपीआयडी/क्लांयट आयडी, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील पुरवून info@unisec.in येथे आरटीए कडे अद्ययावत करू शकतात. हे स्पष्ट करण्यांत येते की, ई-मेल ॲड्रेसच्या कायमस्वरुपी नोदणीसाठी सभासदांनी कृपया ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे ते नोंदवावेत.

प्रत्यक्ष पद्भतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडीज एजीएमला सहभागी होऊन रिमोट ई-व्होटींग मध्ये भाग घेण्याकरिता ७ सप्टेंबर, २०२० (कट-ऑफ डेट) पूर्वी कंपनी किंवा आरटीएकडे नोंदवावेत.

होणत्याही स्पष्टीकरणासाठी, सभासद helpdesk.evoting@cdslindia.com वर लिह् शकतात किंवा कंपनी सेक्रेटरींना ई-मेल आयडी 41stagm@snlbearings.in वर किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात धन्नुर १५ सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१ येथे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंटना info@unisec.in वर किंवा मे. युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची १००% सब्सीडीयरी), सी-१०१, २४७ पार्क एलबीएस रोड, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३ येथे लिह् शकतात.

एसएनएल बेअरिंग्ज लिमिटेड साठी

ठिकाण : मुंबई दिनांक : २८ ऑगस्ट, २०२१ कमलेश सोंडीगाला कंपनी सेक्रेटरी

अनु. क्र.	कर्जदारांचे नांव (अ)	गहाण मालमत्तेचा तपशिल (ब)	एनपीए दिनांक (क)	थकित रक्कम (रू.) (ड)
1.	कर्ज खाता क्रं. HLAPLOW00192787 1. केम इम्पेक्स उषा प्रा. लि. 2. अविनाश मोहनलाल व्यास 3. उषा अविनाश व्यास 4. अलकेश अविनाश व्यास	चौध्या मजल्यावर ऑफिस नं. 401, ए विंग बिल्डींग "हेतल आर्च" नावाने ओळखली जाते ज्याचा बिल्ड अप एरिया क्षेत्रफळ 3300 चौ. फीट समान असून ते 306.58 चौ. मीटर्स, एस.व्ही. रोड, नटराज मार्केट समोर, मालाड पश्चिम, मुंबई - 400064, बेअरींग चौईचे नं. 40 आणि तांबे नं. 60 चा हिस्सा बेअरींग अधिसूचित एरिया कमिटी नं. 9 बी आणि बेअरींग सर्वे नं. 169, हिस्सा नं. 2 आणि बेअरींग सर्वे नं. 147 आणि 147/1 ते 8 आणि "पी" वॉर्ड नं. 4076 आणि 4077 आणि रस्ता नं. 14 आणि 14/1 रजिस्ट्रेशन जिल्हा आणि मुंबई शहराचा उप जिल्हा आणि मुंबई उपनगर, महाराष्ट्र.	04.06.2021	रू. 4,09,74,292.88 (रूपये चार करोड नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे ब्यानव आणि अठ्ठयाऐंशी पैसे फक्त) 04.06.2021
2.	कर्ज खाता कं. HLAPLOW00242726 1. लाईटव्हेंव ट्रेंडिंग कंपनी प्राइवेट लिमिटेड 2. शैलेश विलिपभाई शाह 3. भावना शैलेश सहा	फ्लॅट नं 5 बी, पाचवा मजला, आंगन, दी कॉर्नर जंक्शन मेन आणि पश्चिम अवेन्यु, लिकिंग रोड कडे, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई -400054 महाराष्ट्र. तळ मजल्यावर एक कार पार्किंग जागा नं. 18 सहित	08.06.2021	रू. 1,52,54,380.76 (रूपये एक करोड बावन लाख चौपन हजार तीनशे ऐंशी आणि शहात्तर पैसे फक्त) 08.06.202
3.	कर्ज खाता कं, HLAPLOW00225351 1. नॅशनल (आय) कॉन्ट्रॅक्टर एन्ड इंजिनियर्स च्या भागीदार तर्फे 2. झुबेर उस्मांगनी खत्री भागीदार 3. फारूख उस्मांगनी खत्री भागीदार 4. रियाज उस्मांगनी खत्री उर्फ रियाज यू. खत्री - भागीदार 5. रेहाना फारूख खत्री	फ्लॅट नं. 2001, चौवींसावा मजला, आयवरी टॉवर, गोखले रोड आणि सयानी रोड, झंडु फार्मासी जवळ, दादर पश्चिम, मुंबई - 400025, महाराष्ट्र	08.06.2021	रू. 2,53,38,427.32 (रूपये दोन करोड त्रेपन्न लाख अडतीस हजार चारशे सत्तावीस आणि बत्तीस पैसे फक्त) 08.06.2021
4.	कर्ज खाता क्रं. HHLKAL00348926 1. रविंद्र किरण वाघेले 2. शनिदेवी आर विश्वकर्मा	फ्लॅट नं.702, सातवा मजला, खत्री ग्रैंड बिल्डींग नं. 5, नं. 37/2, 37/3 आणि 38/4, रामनगर गावात स्थित, शिरगाव, बदलापुर पूर्व, ठाणे-421503. महाराष्ट्र	31.03.2021	रू. 22,14,698.60 (रूपये बावीस लाख चौदा हजा सहाशे अठ्यानव आणि साठ पैर फक्त) 24.05.2021
5.	कर्ज खाता क्रं. HHLBAD00414330 1. सावित्री रिव सुर्वणा 2. प्रंज्या विजय पुजारी	फ्लॅट नं. 903, नववा मजला, आर4 विंग पानवलकर इस्टेट स्टनफोर्ट, मन्किवली, अग्निशामक दल कार्यालय जवळ, कुलगाव, बदलापुर (पू), ठाणे - 421503, महाराष्ट्र	31.03.2021	रू. 21,96,990.17 (रूपये एकवीस लाख शहाण्णव हजार नऊशे नव्वद आणि सतरा पैसे फक्त) 24.05.2021
6.	कर्ज खाता क्रं. HHLVSH00266806 1. पी.जी.एस. कुमार 2. बिंदू एस कुमार	ङ्चुप्लेक्स फ्लॅट नं. 501, पाचवा आणि सहावा मजला, नर्मता प्रीत कॉ.हौ.सो., प्लॉट नं. 13, सेक्टर-16, कोपरखैराने, नवी मुंबई -400710, महाराष्ट	31.03.2021	रू. 22,59,373,13 (रूपये बावीस लाख एकोणसा हजार तीनशे त्र्याहत्तर आणि तेरा पैसे फक्त) 24,05,2021
7.	कर्ज खाता क्रं. HHLBAD00340157 1. ओमेन्द्र कुमार सिंह 2. सरोज सिंह	फ्लॅट नं. 803, आठवा मजला, बिल्डींग टाईप 22/1 सी विंग कॅंडिस मोहन नॅनो इस्टेट, एस.नं.24/25, मोहन सुर्बिया जवळ, अट्यपा मंदिर समोर, खोजखुंटावली अंबरनाथ पश्चिम, ठाणे-421501 महाराष्ट्र.	31.03.2021	रू. 23,17,701.37 (रूपये तेवीस लाख सतरा हजा सातशे एक आणि सदतीस पैसे फक्त) 21.05.2021
8.	कर्ज खाता क्रं. HHLTHN00346666 1. नितेश एस इंगळे 2. निलेश सुदाम इंगळे 3. सुदाम सत्यभान इंगळे	फ्लॅट नं. व्ही 401, चौथा मजला, बिल्डींग वॉयला, लाब्धि गार्डन्स नं. 68, हिस्सा नं. 3ए, दिहवली तारिफ वारेडी, नेरळ तालुका कर्जत, ठाणे-401101,महाराष्ट्र.	31.03.2021	रू. 23,15,891.59 (रूपये तेवीस लाख पंधरा हजान आठशे एक्यानव आणि एकोणस पैसे फक्त) 21.05.2021

भागधारकांना याद्वारे कळविण्यात येते की, चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रिज लिमिटेडच्या सभासदांची आगामी ३५ वी एजीएम ही भागधारकांना वेगवेगळ्या इंमेल केल्या जाणाऱ्या अशा एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरिस्मिंग (व्हिसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ४.०० वा. घेण्यात येणार आहे. कोविड महामारीच्या पाश्चेभूमीवर निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे सक्युंलर क्र. १४/२०२०, दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि सर्क्यंलर क्र. १०/२०२०, दिनांक ०५ में, २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एक्टिवर्त 'एमएससी		 भागीदार फारूख उस्मांगनी खत्री भागीदार रियाज उस्मांगनी खत्री उर्फ रियाज यू. खत्री – भागीदार रेहाना फारूख खत्री 	3-1-4-0025, 10/10/2		08.06.2021
सक्युंलर्स" असा उल्लेख) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम''), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशान्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायर्पेटस्) रेग्युलेशान्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशान्स') आणि एमसीए सक्युंलरच्या तरतुर्दींच्या अनुपालनामध्ये एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हिएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. ३५ व्या एजीएमचे गृहीत घरलेले ठिकाण १९०, टी.व्ही. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस.के. अहीरे मार्ग, वरळी, मुंबई – ४०००३० येथील कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल.	4.	कर्ज खाता कं. HHLKAL00348926 1. रविंद्र किरण वाघेले 2. शनिदेवी आर विश्वकर्मा	फ्लॅट नं.702, सातवा मजला, खत्री ग्रेंड बिल्डींग नं. 5, नं. 37/2, 37/3 आणि 38/4, रामनगर गावात स्थित, शिरगाव, बदलापुर पूर्व, ठाणे-421503. महाराष्ट्र	31.03.2021	रू. 22,14,698.60 (रूपये बावीस लाख चौदा हजार सहाशे अठ्यानव आणि साठ पैसे फक्त) 24.05.2021
भाग, वरळा, मुन्नइ – ४०००२० वयाल कपनाच नात्वाकृत कावालय असल. ३५ व्या एजीएमच्या सूचनेसह एकत्रित कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम अंतर्गत त्याच्या स्पष्टिकरणात्मक विवरणपत्रासह वार्षिक अहवाल २०२०-२०२१ हा कंपनी/डिप्पॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल पत्ते नोंदिवलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आला आहे. सभासदांनी नोंद घ्यावी की, सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.cteil.com, स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि मेट्रोलपोलिटन एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आणि सीडीएसएल ची	5.	कर्ज खाता क्रं. HHLBAD00414330 1. सावित्री रवि सुर्वणा 2. प्रंज्या विजय पुजारी	फ्लॅट नं. 903, नववा मजला, आर4 विंग पानवलकर इस्टेट स्टनफोर्ट, मन्किवली, अग्निशामक दल कार्यालय जवळ, कुलगाव, बदलापुर (पू), ठाणे - 421503, महाराष्ट्र	31.03.2021	रू. 21,96,990.17 (रूपये एकवीस लाख शहाण्णव हजार नऊशे नव्वद आणि सतरा पैसे फक्त) 24.05.2021
वेबसाईट www.evotingindia.com वर सुघ्दा उपलब्ध आहे. एमसीए सक्युंलर आणि सेबी सक्युंलर नुसार भागधारकांना खालील पघ्दतीने वार्षिक अहवाल/लॉगईन क्रेडेन्शियलस् च्या इलेक्ट्रॉनिक प्रती प्राप्त करण्यासाठी त्यांचे ईमेल आयडी अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तोपर्यंत वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत कोणत्याही सभासदांना पाठविण्यात येणार नाही. ए) प्रत्यक्ष भागधारकांसाठी कृपया-कंपनीचा ईमेल आयडी compliance@cteil.com आरटीएच्या ईमेल	6.	कर्ज खाता क्रं. HHLVSH00266806 1. पी.जी.एस. कुमार 2. बिंदू एस कुमार	ड्युप्लेक्स फ्लॅट नं. 501, पाचवा आणि सहावा मजला, नर्मता प्रीत कॉ.हौ.सो., प्लॉट नं. 13, सेक्टर-16, कोपरखैराने, नवी मुंबई -400710, महाराष्ट	31.03.2021	रू. 22,59,373.13 (रूपये बावीस लाख एकोणसाठ हजार तीनशे त्र्याहत्तर आणि तेरा पैसे फक्त) 24.05.2021
आयडीवर support@purvashare.com मेलद्वारे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्र (पुढील आणि मागील) ची स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅनड प्रत) आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन्ड प्रत) असे आवश्यक तपशिल पुरवावे बी) डिमॅट भागधारकांसाठी-कृपया कंपनी/आरटीएच्या ईमेल आयडीवर डिमॅट खात्याचा तपशिल (सीडीएसएल-१६ डिजिट लाभकारी आयडी किंवा १६ डिजिट डीपआयडी+क्लाइँट आयडी), नाव, क्लाइँट मास्टर किंवा एकत्रित खात्याचे विवरण प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन्ड प्रत), आधार	7.	कर्ज खाता क्रं. HHLBAD00340157 1. ओमेन्द्र कुमार सिंह 2. सरोज सिंह	फ्लॅट नं. 803, आठवा मजला, बिल्डींग टाईप 22/1 सी विंग कॅंडिस मोहन नॅनो इस्टेट, एस.नं.24/25, मोहन सुर्बिया जवळ, अय्यपा मंदिर समोर, खोजखुंटावली अंबरनाथ पश्चिम, ठाणे-421501 महाराष्ट्र.	31.03.2021	रू. 23,17,701.37 (रूपये तेवीस लाख सतरा हजार सातशे एक आणि सदतीस पैसे फक्त) 21.05.2021
कार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन्ड प्रत) पुरवावी. डिमॅट आणि प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सर्व भागधारकांसाठी रिमोट ई-व्होटींग चे निर्देश	8.	कर्ज खाता क्रं. HHLTHN00346666 1. नितेश एस इंगळे	फ्लॅट नं. व्ही 401, चौथा मजला, बिल्डींग वॉयला, लाब्धि गार्डन्स नं. 68,	31.03.2021	रू. 23,15,891.59 (रूपये तेवीस लाख पंधरा हजार

प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचित करीत आहेत. वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने/त्यांनी ही सूचना प्रसिष्द झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड' मध्ये

दर्शविलेल्या थिकत रकमेसह आजपर्यंतचे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेचा ताबा घेण्याचा कंपनीला pपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुर्दी अन्वये "कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर" यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या

सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बाली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो . पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोल्लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत करण्यास पात्र नसेल. सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्य सर्वसाधारण वर्ग व्यतिरिक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

> कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड प्राधिकृत अधिकारी

९००४६९३२१९ (मिळकत क्र. १ ते ५ करिता), सौ. अंजनी पाटील, मोबाईल क्र. ९७०२७१८०३२ (मिळकत क्र. ६ ते ८ करिता) दिनांक : २७.०८.२०२१ प्राधिकृत अधिकारी ठिकाणः मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया